

October 27, 2021

**Bombay Stock Exchange Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai 400 001

**Scrip Code : 533090**  
**Scrip ID : EXCEL**  
**Fax No : 2272 3121 / 2272 2037**

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block  
Bandra-Kurla Complex, Bandra (East)  
Mumbai 400 051

**Trading Symbol : EXCEL**

**Fax No : 2659 8348 / 2659 8237 / 38**

Dear Sir / Madam,

**Sub. : Newspaper advertisement for extract of unaudited financial results for the quarter & half year ended September 30, 2021**

Please find the enclosed herewith copies of Newspaper Advertisement for extract of unaudited financial results for the quarter & half year ended September 30, 2021 published in Free Press and Navshakti Journal dated October 27, 2021 for your records.

Thanking you,

Yours faithfully,

**For Excel Realty N Infra Limited**

  
**Lakhmendra Khurana**  
**Managing Director**  
**Encl: a/a**



Virar East Branch-First Floor, Gokul Plaza, Veer Savarkar Road Near Railway Crossing, Virar East Palghar, District: Palghar, State: Maharashtra Pin: 401305
APPENDIX-IV [See rule - 8(1)]
POSSESSION NOTICE (For Immovable Property)
Whereas, The undersigned being the Authorised officer of the Central Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 23/08/2021 calling upon the borrower Shri Mr. Shashikant Arun Shendge and Mrs. Hetal Shashikant Shendge at Flat No. 201, C Wing, 2nd Floor, Jay Heritage, Hanuman Nagar, near Rahul International School Nallasopara West, Palghar 401305 to repay the amount mentioned in the notice being Rs. 2310434/- (in words Rupees Twenty Three Lakhs Ten Thousand Four Hundred Thirty Four only) within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f. 23/06/2021.

IDFC FIRST Bank Limited
(erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited)
CIN : L6510TN2014PLC097792
Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.
APPENDIX IV [Rule 8(1)]
POSSESSION NOTICE (For Immovable Property)
Whereas the undersigned being the authorised officer of the IDFC First Bank Limited (erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC FIRST Bank Limited) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 14.05.2021 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1.Poet Lovers And Lunatics Motion Pictures Pvt. Ltd, 2.Shashwati Shonkar Bhattacharya, 3. Sanchayan Shankar Bhattacharya, 4. Vijayanand Narendrakumar Verma, to repay the amount mentioned in the notice being Rs.3,61,50,014/- (Rupees Three Crores Sixty One Lakhs Fifty Thousand Fourteen Only) as on 01.05.2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

Bank of India BOI
Relationship beyond banking
MUMBAI SOUTH ZONE
DN Road Branch, Sadhana Rayon House, Fort, Mumbai-400001
[rule-8(1)]
SYMBOLIC POSSESSION NOTICE under section 13(4) of SARFAESI ACT 2002
Whereas the undersigned being the Authorised Officer of the Bank of India, DN ROAD Branch, Mumbai South Zone under the Securitisation and Reconstruction of financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 08-06-2021 calling upon the borrower M/s. Chromatic India Pvt. Ltd. having registered office at Chromatic India Limited, 207, Vardhaman Complex Premises Co-op. Soc. Ltd., L.B.S. Marg, Vikhroli-West, Mumbai-400 083, to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,69,94,553 (Rupees Two crores sixty nine lakhs ninety four thousand five hundred and fifty three) interest @11.75% p.a. with monthly rests from 31-05-2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

EXCEL REALTY N INFRA LIMITED
(Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel: 022-26391240 • Fax: 022-26391219 • Email: cs@excel-infoways.com • Website: www.excel-infoways.com
Authorized capital: Rs. 100,00,00,000 • Issued/ Subscribed/ Paid-up capital: Rs. 94,04,65,870
EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021-20 (Rs. In Lacs)
Particulars Standalone 3 Months ended (30/09/2021) Standalone 3 Months ended (30/09/2020) Standalone 6 Months ended (30/09/2021) Standalone 12 Months ended (31/03/2021) Consolidated 3 Months ended (30/09/2021) Consolidated 6 Months ended (30/09/2021) Consolidated 12 Months ended (31/03/2021)
Total Income from Operations (net) 138.77 159.20 42.44 920.84 140.77 167.97 46.15 920.84
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (20.23) (6.63) (141.12) (26.28) (19.89) 91.60 (140.43) 85.98
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (20.22) (7.01) (141.49) (34.69) (19.88) 91.21 (140.80) 77.57
Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)) (19.23) (6.58) (139.51) (30.48) (18.89) (7.03) (138.82) (28.28)
Equity Share Capital 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63 9404.63
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year) - - - 7694.00 - - - 7694.00
Earning Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations) Basic (0.20) (0.01) (1.48) (0.04) (0.20) 0.10 (1.48) 0.08 Diluted (0.20) (0.01) (1.48) (0.04) (0.20) 0.10 (1.48) 0.08

LIBORD FINANCE LIMITED
CIN: L65990MH1994PLC077482
Regd. Office : 104, M.K.Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001
Phone : 022-22658108 / 09 / 10 Fax : 022-22662520
E-mail: investorrelations@libord.com Website: www.libord.com
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (Rs. In Lakhs)
Particulars Standalone Quarter ended 6 Months ended Quarter ended 6 Months ended Consolidated Quarter ended 6 Months ended Quarter ended
30.09.2021 30.09.2021 30.09.2021 30.09.2021 30.09.2021 30.09.2021
Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed
Total Income from Operations 16.85 33.43 13.19 16.85 33.43 13.19
Net Profit / (Loss) for the period before Tax 1.03 2.79 (0.54) 1.03 2.79 (0.54)
Net Profit / (Loss) for the period after tax 0.62 1.24 (0.66) 0.62 1.24 (0.66)
Total Comprehensive Income for the period 2.59 (2.27) (7.65) 2.59 (2.27) (7.65)
Equity Share Capital 1570.00 1570.00 1570.00 1570.00 1570.00 1570.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 0.00 0.01 - 0.17 0.25 0.16 2. Diluted: 0.00 0.01 - 0.17 0.25 0.16
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website at www.libord.com.
For Libord Finance Limited Sd/- Dr. Vandna Dangli Managing Director
Place : Mumbai Date: 26/10/2021

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
No. Dy.Ch.Eng./M&E/4592/W.S. of 26.10.2021
e-TENDER NOTICE
The Municipal Commissioner of Greater Mumbai invites online e-Tenders for the following works on "Item Rate Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time and Bid End Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tenders" section.
MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
e-Tender Notice
Department : Ch.Engg.(M&E)
Section : Dy.Ch.Engg.(M&E)W.S.
e-tender No. 7200015535
Subject : Comprehensive Service maintenance of Medical Gas pipeline system installed at Hall No. 2 (ICU Hall) NESCO jumbo facility centre, Goregaon (E) for 3 months.
Bid Start : Date - 27.10.2021 Time - 11.00 am
Bid End : Date - 02.11.2021 Time - 16.00 pm
Portal : http://portal.mcgm.gov.in
Contact Person : A.E.(M&E)NESCO
a) Name : Shri B. B. Chaskar
b) Contact No. (Office) : 09869482920
c) Mobile No. : 09869482920
d) e-mail Address : ae.mne.nesco@gmail.com
The intending tenderers shall visit the Municipal website at http://portal.mcgm.gov.in for further details of the tender. The tender documents will not be issued or received by post/courier.
Sd/- E.E.(M&E)W.S.-II (IC)
PRO/1386/ADV/2021-22
Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

ICICI Bank
Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604
Whereas
The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.
As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules or the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.
Sr. No. Name of the Borrower/ Loan Account Number Description of Property/ Date of Symbolic Possession Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.) Name of Branch
1. Krishi Vaibhav & Vivek Vikas Sangwai, Shreyas Vivek Sangwai & Rekha Vikas Sangwai 69880550091 Residential Property Situated At Giriraj, Plot No. 9, SR No. 18/9 Maouje Malkapur, Congress Nagar, Akola- 444001/ October 21, 2021 December 11, 2019 Rs. 64,24,094.64/- Akola
2. Rajesh Karshanbhai Patel, Shardaben Karshanbhai Patel, Vallabhbbhai Kalubhai Sonani, Karshanbhai Khimabhai Patel, Pratap Karshan Patel & Vinod Karshan Patel- 072551000107 Property 1) Flat No. 001, Ground Floor 'B' Wing, "Shanti Enclave", Shanti Enclave Apeksha Co-op Housing Society Ltd, Land S. No. 744, New S. No. 136, H. No. (P) Village- Bhayander, Taluka and Dist. Thane, Mira Road (E). Name of Owner: Mr. Rajesh Karshanbhai Patel Property 2) Flat No.102, 1st floor 'C' Wing, "Shanti Enclave" Land S.No. 744, New S. No. 136, H.No. (P) Village Bhayander, Taluka and Dist. Thane, Mira Road(E) Name of Owner: Mr. Rajesh Karshanbhai Patel & Mr. Vinod Karshanbhai Patel Property 3) Flat No.101, 1st floor 'C' Wing, "Shanti Enclave", Land S. No.744, New S. No. 136, H.No. (P) Village Bhayander, Taluka and Dist. Thane, Mira Road(E) Name of Owner: Mr. Karshanbhai Khimabhai Patel/ October 21, 2021 January 18, 2021 Rs. 2,22,24,456.04/- Mumbai
3. Shivshakti Enterprises , Vinod Kumar Sharma & Vinod Kumar Sharma- 1305805500127 Flat No.11 A Wing, Shambhav Nagar, Heena Appt, Tarapur Road, Taluka Palghar, Boisar West - 401504/ October 21, 2021 November 12, 2020 Rs. 54,12,940.95/- Boisar
4. Rajesh Karshanbhai Patel, Shardaben Karshanbhai Patel, Vallabhbbhai Kalubhai Sonani, Karshanbhai Khimabhai Patel, Vinod Karshan Patel & Pratap Karshan Patel- K9AME00034353083 Property 1) Flat No. 001, Ground Floor 'B' Wing, "Shanti Enclave", Shanti Enclave Apeksha Co-op Housing Society Ltd, Land S. No. 744, New S. No. 136, H. No. (P) Village- Bhayander, Taluka and Dist. Thane, Mira Road (E). Name of Owner: Mr. Rajesh Karshanbhai Patel Property 2) Flat No. 102, 1st floor 'C' Wing, "Shanti Enclave" Land S. No. 744, New S. no. 136, H. No. (P) Village Bhayander, Taluka and Dist. Thane, Mira Road(E) Name of Owner: Mr. Rajesh Karshanbhai Patel & Mr. Vinod Karshanbhai Patel Property 3) Flat No. 101, 1st floor 'C' Wing, "Shanti Enclave", Land S. No. 744, New S. no. 136, H. No. (P) Village Bhayander, Taluka and Dist. Thane, Mira Road(E). Name of Owner: Mr. Karshanbhai Khimabhai Patel/ October 21, 2021 January 18, 2021/ Rs. 19,40,786.00/- Mumbai
The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.
Date : October 27, 2021 Authorized Officer ICICI Bank Limited
Place: Maharashtra

Nava Raipur Atal Nagar Vikas Pradhikaran
Paryavasth Bhawan, North Block, Sector-19, Nava Raipur Atal Nagar, Raipur - 492 002, Chhattisgarh.
Tel No. + 91 7712512500; Fax No. : +91 7712512400. Website: www.navarapuratalnagar.com
Notice Inviting Tender
Second (2nd) Call
R-09/PRJ/NRANVP/2021 Nava Raipur, Dated : 26/10/2021
Separate sealed tenders are invited for "Allotment of Land for development of Industry at Sector 05 in Nava Raipur Atal Nagar" as per following details:
Sr. No. NIT No. Location Plot Area (In Sq.mt) Reserve Land Premium (INR/Sq.mt) EMD (INR)
1 6158 Sector 05 44166.03 1,340.00 59,18,000.00
2 6159 Sector 05 59611.29 1,180.00 70,34,000.00
3 6160 Sector 05 87136.89 970.00 84,52,000.00
Tenderer shall download tender from website and submit separate tenders for each project.
Last Date for bid submission - 17/11/2021
Time of bid submission upto 03:00 PM on 17/11/2021. Opening of bid at 03.30 PM on 17/11/2021.
The details of applications and terms and conditions are available on the website www.navarapuratalnagar.com Any amendment/modification in the tender documents, will only be uploaded on the website and shall not be published in any newspaper.
(Approved by CEO)
Sd/- Manager (Project) NRANVP, Nava Raipur

JENBURKT
JENBURKT PHARMACEUTICALS LTD.
Regd. Office: Nirmla Apartments,, 93, J. P. Road, Andheri (W), Mumbai-400 058
CIN: L24230MH1985PLC036541 + Tel:66943121 + Fax:66943127 + E-mail: investor@jenburkt.com
Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2021 (Rs. In Lacs except EPS)
Particulars Quarter ended 30.09.2021 Quarter ended 30.09.2020 Year to Date 30.09.2021
Unaudited Unaudited Unaudited
1. Total Income from Operations (Net) 3669.90 3150.73 6507.37
2. Net Profit for the period (before Tax, Exceptional & Extra ordinary items) 1089.65 756.44 1691.43
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items) 1089.65 756.44 1691.43
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items) 797.04 567.20 1262.13
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other Comprehensive Income (after tax)) 852.53 599.36 1358.39
6. Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each) 458.94 458.94 458.94
7. Reserves and surplus (excluding revaluation reserve) - - -
8. Earnings per share (EPS) (face value of Rs. 10/- each) (for continuing & discontinued operations) Basic & Diluted 17.37 12.36 27.50
NOTES:
1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2021 is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com and that of the Company viz. www.jenburkt.com.
2. The figures of the previous period have been regrouped / rearranged to render them comparable with figures of the current period.
By order of the Board For JENBURKT PHARMACEUTICALS LTD. (Ashish U. Bhuta) Chairman & Managing Director
Place: Mumbai Date: 26th October, 2021

SBIGFL
SBI GLOBAL FACTORS LIMITED
Regd Office: 6th floor, The Metropolitan Building, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051
Tel No: +91 22 48890300 Fax: 91 22 26572719 Email: contact@sbiglobal.in Website: www.sbiglobal.in
U65929MH2001PLC131203
Financial Results For September, 2021 (Rs. In Lakhs)
Sr. No. Particulars Quarter ended September 30, 2021 Quarter ended September 30, 2020 Year ended March 31, 2021
Unaudited Unaudited Audited
1 Total Income from Operations 4,320 3,911 13,556
2 Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1,153 652 2,672
3 Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1,153 652 2,672
4 Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 520 184 1,847
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)) 520 184 1,847
6 Paid up Equity Share Capital 15,989 15,989 15,989
7 Reserves (excluding Revaluation Reserve) 20,868 18,559 19,094
8 Securities Premium Account 21,693 21,693 21,693
9 Net Worth 36,856 34,547 35,082
10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 61,361 78,983 94,349
11 Outstanding Redeemable Preference Shares NIL NIL NIL
12 Debt Equity Ratio 2.23 3.09 3.67
13 Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: 0.32 0.12 1.15 2. Diluted: 0.32 0.12 1.15
14 Capital Redemption Reserve 1,000 1,000 1,000
15 Debenture Redemption Reserve NIL NIL NIL
16 Debt Service Coverage ratios NA NA NA
17 Interest Service Coverage ratios NA NA NA
Notes (as per SEBI requirements)
1 The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The yearly Financial results are available on website of National Stock Exchange www.nse.india.com
2 The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Company's Board of Directors at its meeting held on October 25, 2021
For SBI Global Factors Ltd Sd/- SVP & Chief Financial & Risk Officer Sd/- For Managing Director & CEO
Place: Mumbai Date: 25.10.2021

Bank of Baroda
Zonal Stressed Asset Recovery Branch : Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. • Phone: 022-43683807, 43683808, • Fax : 022-43683802 Email: armbom@bankofbaroda.co.in
APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)] Sale notice for sale of Immovable and Moveable properties
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-Auction sale notice for sale of immovable assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditors below mentioned accounts. The details of Borrowers/ Guarantors/ Secured Assets/ Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-
Name & Address of Borrower/s / Guarantor/s Description of the Immovable property with known encumbrances, if any Total Dues Date & Time of E-auction (1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount Status of possession (Constructive / Physical) Property Inspection date and Time and Contact Details
M/s Real Exports:- 5007, 5th floor, Trade House Near Rushabh Pump, Opp Fire Station, Machchhivadi, Ring Road, Surat- 395002. Mr. Rajeev Arora (Proprietor):- 518, Munnna Menson 2, 1st Floor, J S S Road, Chira Bazar, Mumbai- 400002. Mr. Narendra P Shah (Guarantor):- Flat No A/13, 4th floor, New Shantivan Flats, Opp Aflit Tower, Lambe Hanuman Road, Varachha, Surat- 395006 Encumbrance-Not Known Flat no. A-13, 4th Floor (admeasuring 750sq.ft. i.e.69.70 sq. mtrs as per document of title), New Shantivan Apartments comprised in Revenue Survey no. 30/1 Paik, 1 TP Scheme no. 4, Final plot no. 223 Paik, Plot no. 74 having area of 536 sq. mtrs, Mouje: Navagam, Sub District/ Taluka: Choryasi, Dist. Surat, Opp Aflit Tower, Lambe Hanuman Road, Varachha, Surat, Gujarat in the name of Mr.Narendra P Shah (Guarantor). Encumbrance known to bank: Nil Total Dues Rs. 2,31,00,731/- Plus interest and cost from 20/02/2014 with further interest from 21/02/2014 and costs thereon. 22.11.2021 1400 Hrs to 1800Hrs 1) Rs 15.53 lakh 2) Rs 1.56 lakh 3) Rs 0.50 lakh Physical Possession 11.00 am to 1.00 pm. Mr Ranadeep 9550007374
For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Prospective bidders may also contact the authorized officer on Tel.No.022-43683801
Date : 26.10.2021 Sd/- Authorised Officer, Bank of Baroda
Place : Mumbai

**सार्वजनिक सूचना**

याद्वारे सर्वसामान्यांना सूचना देण्यात येते आहे की, मालमत्ता जमीन धारण १) सर्व्हे क्रमांक ७१, डिस्ट्रिक्ट क्रमांक २, क्षेत्रफळ १२.२ गुंठा, २) सर्व्हे क्रमांक ७२, डिस्ट्रिक्ट क्रमांक १, क्षेत्रफळ ६३ गुंठे अशाप्रकारे एकत्रितपणे क्षेत्रफळ ३१२३.४५ स्वये याई समतुल्य ७५४० चौरस मीटर मोजले जाते. सदरची मालमत्ता घोडबंदर रोड, गाव - घोडबंदर, तालुका आणि जिल्हा राणे येथे गीरा भाईदर शहरासाठी मंडळनगरपालिकेच्या हद्दीत नोंदीणी आणि जिल्हा अतिरिक्तपणे आहे आणि मेसर्स सनशाईन होल्स यांनी मालक - दीक्षा दीपक पाटील, श्रीमती जयप्रकाश चंद्रकांत पाटील, श्रीमती शैला जयप्रकाश पाटील, श्री. चंद्रकांत पाटील, श्रीमती गीरा रंजन पाटील, श्री चंद्रकांत पाटील, प्रविण जितेंद्र पाटील, श्रीमती वसंती सुभाष पाटील, श्री. दीपक चंद्रकांत पाटील, रंजन आणि विकास अधिकार धारक्याचे अधिकारी श्री. विद्याधर गणपत पाटील आणि श्री अंजना उजवेले यांचे यादीस सविधेने यादीस घेतली आहे. हे सर्व जमिनीला फळीव्यापार येत आहे की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्ती/कंपनी/संस्थांना होल्स सव्याचे कार्यालय ६ - २, जोशी अपार्टमेंट, २१० एम.व्ही. रोड, मांडवी (पश्चिम) मुंबई ४०००१० यांच्या संपत्तीशिवाय किंवा वाढवून प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही करार किंवा व्यवस्था करू नये. असा कोणताही करार किंवा व्यवस्था करणारी कोणत्याही व्यक्ती मेसर्स सनशाईन होल्स यांनी मालक - दीक्षा दीपक पाटील, श्रीमती जयप्रकाश चंद्रकांत पाटील, श्रीमती शैला जयप्रकाश पाटील, श्री. चंद्रकांत पाटील, श्रीमती गीरा रंजन पाटील, श्री चंद्रकांत पाटील, प्रविण जितेंद्र पाटील, श्रीमती वसंती सुभाष पाटील, श्री. दीपक चंद्रकांत पाटील, रंजन आणि विकास अधिकार धारक्याचे अधिकारी श्री. विद्याधर गणपत पाटील आणि श्री अंजना उजवेले यांचे यादीस सविधेने यादीस घेतली आहे.

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

**बैंक ऑफ बरोडा**  
Bank of Baroda

फ्लॉवर व्हॅली शाखा : ०४, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, न्यूग्रॅड हॉस्पिटल समोर, अंगोले फार्मसी जवळ, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प.)-४०० ६०१, भारत  
दूर : ९१-०२२-२५४७७८८२/९१-०२२-२५४७७८८३  
ई-मेल : flover@bankofbaroda.com/वेब : www.bankofbaroda.com

**मागणी सूचना**

(सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट एफकोसिमंट) क्लर, २००२ च्या नियम ३(१) सह-वाचन सिक्युरिटीयड्रोगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसिमंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये) च्याअर्थी, निम्नव्याखरीकारांनी बँक ऑफ बडोदा, फ्लॉवर व्हॅली शाखा च्या प्राधिकृत अधिकार्यांनी सिक्युरिटीयड्रोगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसिमंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ अर्गीत आणि सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफकोसिमंट) क्लर, २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत सदर अर्थाच्या कलम १३(२) अन्वये "मागणी सूचना" जारी करून संबंधित कर्जदारांना खाली दिलेल्या तपशिलांनुसार सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते. वेगवेगळ्या कारणांमुळे संबंधित कर्जदारांनी ह्या सूचनेची बजावणी होऊ शकली नाही. ह्या सूचनेची प्रत निम्नव्याखरीकारांकडे उपलब्ध असून संबंधित हमीदारी इच्छा असल्यास ते कोणत्याही कागाच्या दिवशी सामान्य कार्यालयात वेळेत सत्र प्रत निम्नव्याखरीकारांकडून प्राप्त करू शकतात. तथापि, याद्वारे संबंधित कर्जदारांना संबंधित व्यक्तींनी बनवलेले कर्ज आणि इतर करार व दस्तावेज ह्या अर्गीत आवश्यक अशी खाली दर्शवलेली तारखे रोजी धर्मीक रकम त्यावरील प्रदानाच्या तारखेवरील सविधान्यक दाने भविष्यातील व्याजासह प्रविष्टितव्या ह्या सूचनेच्या प्रविष्टीच्या तारखेपासून ६० दिवसांत बँक ऑफ बडोदा फ्लॉवर व्हॅली शाखेला, संपत्ती अधिकार्यांना सूचना देण्यात येत आहे. सदर करार आणि दस्तावेजांतर्गत कर्जदारांच्या दायित्वांसाठी तारण म्हणून खालील मता बँक ऑफ बडोदा, फ्लॉवर व्हॅली शाखाकडे मागाय उरल्या आहेत.

अ. क्र.	कर्जदार/हमीदार/संचालक क्र.	मागणी सूचनेची तारीख	मागणी मिळकतीचे तपशील	०५.१०.२०२१ रोजीस धरकावाकी रक्कम
१.	श्री. गौरव अग्रवाल आणि सी. अनिता गौरव अग्रवाल सी-२, ६०३, पुराणिक सिटी, सिंग व्हॅली, जी. बी. रोड, वेदांत हॉस्पिटल जवळ, मोघारापाडा, ठाणे-४०० ६०५	०५.१०.२०२१	मागणी मिळकतीचे तपशील : फ्लॉवर व्हॅली, ६०३, ६ वा मजला, मोघारापाडा मुंबई ६२१.०४ चौ.फूट म्हणजेच ५७.७० चौ.मी. सिंग व्हॅली, पुराणिक सिटी, बिल्डिंग नं. सी-१ व इ-२ सीएचएए, परतवेचे व्याज व अन्य पुराणिक सिटी, मोघारापाडा, घोडबंदर रोड, गाव सिंग पुराणिक ओवळे, ठाणे पश्चिम, ठाणे.	रु. ४२,७७,६६७/- (अधिक ३०,०९,२०२१ आकार)
२.	श्री. गौरव अग्रवाल आणि सी. अनिता गौरव अग्रवाल सी-१, ६०३, पुराणिक सिटी, सिंग व्हॅली, जी. बी. रोड, वेदांत हॉस्पिटल जवळ, मोघारापाडा, ठाणे-४०० ६०५	०५.१०.२०२१	मागणी मिळकतीचे तपशील : फ्लॉवर व्हॅली, ६०३, ६ वा मजला, मोघारापाडा मुंबई ६२१.०४ चौ.फूट म्हणजेच ५७.७० चौ.मी. सिंग व्हॅली, पुराणिक सिटी, बिल्डिंग नं. सी-१ व इ-२ सीएचएए, परतवेचे व्याज व अन्य पुराणिक सिटी, मोघारापाडा, घोडबंदर रोड, गाव सिंग पुराणिक ओवळे, ठाणे पश्चिम, ठाणे.	रु. ४७,४७,३३७/- (अधिक ३०,०९,२०२१ आकार)

जस संबंधित कर्जदारांनी वरीलप्रमाणे बँक ऑफ बडोदा, फ्लॉवर व्हॅली शाखेला प्रदान करण्यात कसूर केली तर बँक ऑफ बडोदा, फ्लॉवर व्हॅली शाखा, खर्च आणि परिणामकारिता सर्वेसर्वा संबंधित कर्जदारांच्या जोखिमीवर अर्थाच्या कलम १३(२) आणि प्रत्येक नियमांन्वये वरील तारण मतांविषय कारवाई सुरू करेल. तारण मतांचे विवेचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधित सरफेसी अँड च्या कलम १३ च्या पोट-कलम ८ कडे हमीदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा, फ्लॉवर व्हॅली शाखेच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे उपरोधित मतांचे हस्तांतरण करण्यास संबंधित कर्जदारांना सरफेसी अँड २२ प्रविष्टितव्या जोखिमीवर अर्थाच्या कलम १३(२) आणि प्रत्येक नियमांन्वये वरील तारण मतांविषय कारवाई सुरू करेल. तारण मतांचे विवेचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधित सरफेसी अँड च्या कलम १३ च्या पोट-कलम ८ कडे हमीदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

दिनांक : २७.१०.२०२१ सही/ प्राधिकृत अधिकारी

**MAHATRANSCO**  
Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.

**E-Tender Notice**

MSETCL SRM invites online RfX (e-Tender) from the Registered Contractors for MAHATRANSCO e-Tendering (SRM) website for below mentioned work.

**E-tender No./ RfX No. 7000021246 Name of work :** "Procurement of Anti-fog Porcelain Longrod Insulators under R&M Budget as a minimum spare for EHV PC O&M Zone, Vashi for FY 2021-22" Estimated Cost: Rs. 24,54,283.00 Tender Fees : Rs. 500/-+ GST.

**Date for Sale and Submission of the e-Tender Documents: From 27.10.2021 @ 11.00 Hrs to 03.11.2021 @ 12.00 Hrs.** For detailed information visit our website: <https://srmetender.mahatransco.in>

Sd- (Peeyush Sharma) CHIEF ENGINEER (I/C), EHV PC (O&M) Zone, Vashi

**यशराज कंटेनर्स लिमिटेड**

चौ. कार्यालय: माधव निवास सीएचएएएल, फ्लॉवर व्हॅली, सी-१, १ ता मजला, नाटकावाला लेन, एस.व्ही. रोड समोर, एस.व्ही. रोड, वॉरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००१२.  
दूर : २०६९०७७ सीआयएए : एन२८१२०एमएच१९३पीएलसीओ३३१६०  
इमेल : Yashraj\_bom@rediffmail.com संपन : www.barrilpeople.com

**संचालक मंडळाच्या सभेची सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येते की, यशराज कंटेनर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकारिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष आणि इतर अर्जेचा विचारात घेण्याकरिता मंगळवार, नोव्हेंबर २, २०२१ रोजी ज्वाला इस्टेट, पुणे विनोद २, २ रा मजला, सोनिवाडी, एस. व्ही. रोड लगत, वॉरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२ येथे घेण्यात येणार आहे.

ठिकाण: मुंबई यशराज कंटेनर्स लिमिटेड कारिता दिनांक: २६.१०.२०२१ (जयेश व्ही वालिया - एम डी)

**जाहिर नोटीस**

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते आहे की, मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील, मीने भाईदर, ता. व जि. ठाणे, येथील जुना सव्हे नं. ७०४, नवीन सव्हे नं. २८६ हिस्सा नं. २ क्षेत्रफळ ९९० चौ.मी. आणि जुना सव्हे नं. ७०५, नवीन सव्हे नं. २९४ हिस्सा नं. ६ क्षेत्रफळ ६१० चौ.मी. असे एकूण क्षेत्रफळ १६०० चौ.मी. या जमिन मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्रीराम सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (नोंदीणी क्र. टिएए/टीएए/टीसी/४४९८ दिनांक ०९/११/१९९९) या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या पुन:विकास करण्याचे संस्थेने ठरविले आहे. या कामी विकासक म्हणून माझे अंशिल मे. प्राची कन्स्ट्रक्शन सर्व्हे प्रॉप्रायटरी श्री. संतोष वसंत चिपळीस यांची सोसायटीने नेमणूक केलेली असून, माझे अंशिलमसलते विकास कारांना निष्पादीत केलेला आहे. सदर जमिन मिळकतीवर माझे अंशिल इमारत बांधकामास सुरुवात करणार असून, माझे अंशिलमसलते यात नमूद जमिन मिळकतीच्या नामाधिकारांची तपासणी करण्यात येत आहे.

सदर जमिन मिळकतीबाबत अथवा त्यावर बांधण्यात आलेल्या इमारतीमधील सदरिका व दुकाने याबाबत कोणत्याही इतरांचा अथवा संस्थेचा विकासकारिता, विक्री, अदलाबदल, गणण, बहिष, धाक्याधिकार, विव्यक्त, भाडेपट्टा, मालकी हक्क, ताबा, वारसा हक्क अथवा इतर कोणत्याही प्रकारे हक्क, दावा, अधिकार वा हितसंबंध असल्यास, तशा व्यक्ती अथवा संस्थेने सदर नोटीस प्रविष्टित झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या मुदतीत निम्नव्याखरीकार यांचेकडे कागदपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. विहित मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास, तसे कोणाचेही कोणत्याही प्रकारे हक्क, दावा, अधिकार वा हितसंबंध नाहीत व असल्यास ते सोडून दिले आहेत असे गृहित धरण्यात येऊन, प्रस्तुत प्रकृती पुढील कार्याची करण्यात येईल. कागदपत्री पुराव्याविना दाखल करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

सही/ - अ.द. दिलीप वि. पंडीत सी/१०४, गावदेवी प्रसाद सोसायटी, गोवदेव, भाईदर (पूर्व), ता. व जि. ठाणे-४०१ १०५.

**SBIGFL**  
**SBI GLOBAL FACTORS LIMITED**

Regd Office: 6th floor, The Metropolitan Building, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400001  
Tel No: +91 22 48890300 Fax: 91 22 26572719 Email: contact@sbiglobal.in Website: www.sbiglobal.in  
U65929MH2001PLC131203  
**Financial Results For September, 2021** (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended September 30, 2021	Quarter ended September 30, 2020	Year ended March 31, 2021
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	4,320	3,911	13,556
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,153	652	2,672
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,153	652	2,672
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	520	184	1,847
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	520	184	1,847
6	Paid up Equity Share Capital	15,989	15,989	15,989
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	20,688	18,559	19,094
8	Securities Premium Account	21,693	21,693	21,693
9	Net Worth	36,856	34,547	35,082
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	61,361	78,983	94,349
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL
12	Debt Equity Ratio	2.23	3.09	3.67
13	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.32	0.12	1.15
	2. Diluted:	0.32	0.12	1.15
14	Capital Redemption Reserve	1,000	1,000	1,000
15	Debtenture Redemption Reserve	NIL	NIL	NIL
16	Debt Service Coverage ratios	NA	NA	NA
17	Interest Service Coverage ratios	NA	NA	NA

Notes (as per SEBI requirements)

- The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The yearly Financial results are available on website of National Stock Exchange [www.nse.india.com](http://www.nse.india.com)
- The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Company's Board of Directors at its meeting held on October 25, 2021

For SBI Global Factors Ltd  
SVP & Chief Financial & Risk Officer Managing Director & CEO

Place: Mumbai Sd/-  
Date: 25/10/2021 Sd/-  
For Managing Director & CEO

**नमुना ड्रेड**

(नियम १०७ चा उपनियम ११(ड-१))

**स्थायर मालमतेकरिता ताबा सूचना**

ज्याअर्थी खाली सही करणार हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६९ अन्वये वसुली अधिकारी असून त्यांनी दि. ०३.०८.२०१८ रोजी श्री. तुकाराम एस. रेवाळे या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटीस पाठित करून नोटीशीतील रक्कम रु. ३५.३१ (रुपये हस्त्यास लाख एकतीस हजार मात्र) परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या तारखेनुसार कळविले होते व कर्जदारांनी सदर रक्कम परत करण्यात कसूर केली असल्यामुळे खाली सही करणार यांनी दि. २६.०७.२०२१ रोजी जमीची नोटीस पाठवून खाली नमूद मालमत्ता जम केलेली आहे.

कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसूर केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व जनतेला सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील नमूद केलेल्या मालमतेचा ताबा-कड्या दि. १७.०८.२०२१ रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६९ चे नियम चा उपनियम (११(ड-१)) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे. विशेषत: सदर कर्जदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमतेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व हा मालमतेसंबंधी कोणताही व्यवहार करू नयेत. ह्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रक्कम रु. ३५.३१ लाख (रुपये हस्त्यास लाख एकतीस हजार मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधीन राहिल.

स्थायर मालमतेचे वर्णन/तपशील पत्ता : शेठी हनुमंता चाळ, रम नं. १, वडारापाडा, निवेदिया रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०१७

सही/ - श्री. बी. एन. गायकवाड मो. नं. ९८९२३२६५१

विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र राज्य, द्वारा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. दिनांक : १७.०८.२०२१ ठिकाण : मुंबई

**जाहीर सूचना**

नोंदीणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, बॉम्बे - ४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय, एचएफसी टॉवर, जेजी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५१  
शाखा कार्यालय : २ रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई विद्यालय, प्रविष्टिता शाळा जवळ, मांगर, मनाड रोड, सावेडी, अहमदनगर - ४१४००३  
शाखा कार्यालय : तळमजला, पणफर्नी टॉवर, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी (पू.), मुंबई - ४०००५९  
शाखा कार्यालय : सिटी सर्व्हे क्र. ११७डी/१+२ इंडिया नॅशनल, सायब वेस्टर्न कॉर्नर, इंडिया प्लाझा कॉम्प्लेक्सचा १ ला मजला, जिल्हा सेंट स्टाव्हर्स चौक, जळगाव - ४२४००१  
शाखा कार्यालय : २ रा मजला, कानाळे प्लाझा, ८२ रेल्वे लाईन, सोलापूर - ४१३००१  
शाखा कार्यालय : विमानसेवा क्र. २०१, २ रा मजला, वेस्ट व्ह्यू, आयसीआयसीआय बँकच्या वर, वीर सावरकर रोड, ठाणे - ४०००६२

ज्याअर्थी, सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड (आयसीआयसीआय एचएफसी) कडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची नोंद आणि व्याजाचा परतवा करणेत कसूर केलेली आहे आणि कर्ज नोंद पणफर्नी असेट्स (एचएसी) म्हणून वकील झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटीयड्रोगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसिमंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या तारखेवर त्यांना जारी करण्यात आली, तथापि तिची बजावणी झाली नाही म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अंमलबजावणीचीधोष्य मत्ता / तारण मतेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख / सूचनेच्या तारखेचा धरकावाकी	एनपीए तारीख
१.	गुनजोटे वेंकट दत्तात्रय (कर्जदार), मनिषा वेंकट गुनजोटे (सह-कर्जदार), गु. कपटे चिंचोली ला. लो-१०, मराना उस्मानाबाद ४१३६०४, / एलएचएमएफए००००१२५४०२२.	स. क्र. २४७ वॉर्ड क्र. १४, जाकापूर कॉलनी उमरा, उस्मानाबाद स. क्र. २४७ एम एच. स. क्र. २११, २ रा मजला, १६,७४,४६०/- पूर्व : रस्ता, पश्चिम : सी. वी.	२७-०७-२०२१	२३/०३/२०२१
२.	चंद्रकांत बाबुराव घाटे (कर्जदार), अश्विनी चंद्रकांत घाटे (सह-कर्जदार), ए. विंग ००२ लोहा हेवन डॉकविली व डॉकविली - ४२१२०१, / एलएचएमएफए००००१०६४०९	मॅट्रिगा ज्योती को-ओ. श्री. सोसा. मिळवे लोहा हेवन डॉकविली व डॉकविली स. क्र. २०३/१ २ टाणे -४२१२०१, / सीमाबद्ध द्वारे: उत्तर: चंद्रेश रमणी बिल्डिंग, दक्षिण: बी विंग, पूर्व : गार्डन एरिआ, पश्चिम : कॅसा रिओ रोड.	२७-०७-२०२१	०२/०५/२०२१
३.	हनिमयाव रफिक शेख (कर्जदार), रफिक बसिमयाव शेख (सह-कर्जदार), लक्ष्मी टॉवर बिल्डिंग ६, १३ पर्ल. क्र. १ तळमजला शिवाजी नगर वलसुली कल्याण पु. ठाणे-४२१३०६ / एलएचएमएफए०००१२४४०६१	ओम टॉवर को-ओ. हाऊसिंग सोसा. लि. वलसुली ब्रिजजवळ, कल्याण पु. स. क्र. १७५ टुकान क्र. १३ तळमजला बी विंग ठाणे -४२१३०६ सीमाबद्ध द्वारे : उत्तर : उल्हासनागर रोड, दक्षिण : लक्ष्मी ओ टॉवर, पूर्व : माला, पश्चिम : बिल्डिंग.	२७-०७-२०२१	२३/०३/२०२१
४.	संकेत दिनेश रामणे (कर्जदार) सागर दिनेश रामणे (सह-कर्जदार), विनिता दिनेश रामणे (सह-कर्जदार), जय भवानी चाळ, जे. के. केमिकल्सच्या मते, लक्ष्मी विंग नगर ठाणे पश्चिम, ठाणे - ४००६०६ / एलएचएमएफसी००००१३१७१५४	५ वा मजला, तुळसी ५ सिटी, तुळसी विमान, सी विंग, बिल्डिंग ६, गाव पाणामे, ता. - कर्जत, जि. रायगड, नवी मुंबई प्लॉट क्र. ५०३ कर्जत - ४१०२०१	२७-०७-२०२१	०६/०९/२०२१
५.	किरण जतीन द्योती (कर्जदार) उमा जतीन द्योती (सह-कर्जदार), ए/४०४ वसुंधरा २ पुनम सोसा कॉम्प्लेक्स मीत रोड पूर्व ठाणे ४०११०७ / एलएचएमएफए००००१२५४३००	५ वा मजला, प्रथम बिल्डिंग फ्लोरोन्स बील गावाजवळ चावड रोड बडोदरा १ ११०७ बडोदरा-३९००२१	२७-०७-२०२१	०७/११/२०२०
६.	राजू शिवराम वेगार (कर्जदार), ज्योती राजू वेगार (सह-कर्जदार), शिवराम वेगार यांचा मुलगा, विंगार कॅम्प पोलिस लेन, विंगार ३६, एन लाईन, विंगार, अहमदनगर - ४१४००१. / एलएचएमएफए००००१२६८३८०	वारावाळी प्रकाश हॉटेलजवळ नगर पावडी रोड विंगार प्लॉट क्र. ८५ अहमदनगर स. क्र. २२४/४ रॉ हाऊस युनिट केनॉक ई अहमदनगर ४१४००२ सीमाबद्ध द्वारे: उत्तर: १ मी. रस्ता, दक्षिण: प्लॉट क्र. ८४, पूर्व: ६ मी. रस्ता, पश्चिम: रॉ हा. क्र. २	२७-०७-२०२१	१०/०६/२०२१
७.	ममता पराग सुराना (कर्जदार), पराग सुराना (सह-कर्जदार), सुराग निवास पुना रोड सी-३०, अश्वी नगर सुराजी रोड, सोलापूर -४१३००१/ एलएचएमएफआर०००००८२९९१५	मुम्बिसिल हॉऊस क्र. १२५ गोलडॉर्फिच पेठ चौपड सोलापूर सीएच. क्र. ८६६ मॅट्रिगे आरपीटी टुकान क्र. ०१ आणि ०२ तळमजला, सोलापूर-४१३००२. सीमाबद्ध द्वारे: उत्तर: रस्ता, दक्षिण: सीएच. क्र. ८६६, पूर्व: रॉसत, पश्चिम: अंतर्गत रस्ता	२७-०७-२०२१	२३/०३/२०२१
८.	विकास वसंतभाई पाटील (कर्जदार), विनिका दिनेश पाटील (सह-कर्जदार), वसंतभाई पाटील यांचा मुलगा, व्यावृत्त पुनवड नंदुरवार-४२४४१२. / एलएचएमएफसी००००१२५३२२६	शंकर विहार भागोपी आरपीटी फेज १ ता. राहाडा नंदुरवार स. क्र. १८३/२ प्लॉट क्र. १०१ पहिला मजला प्लॉट क्र. ३२ २३ राहाडा-४२४४०९. सीमाबद्ध द्वारे: उत्तर: प्लॉट क्र. १० ए पी मिळकतीला लागून, दक्षिण: रस्ता ६.० मी., पूर्व: रस्ता, पश्चिम: ओपन स्पेस.	२७-०७-२०२१	०५/०६/२०२१

सूचनेच्या पार्श्वी बजावणीकरिता पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रत्येक तेथे) यांना सदर सूचना प्रविष्टी तारखेपासून ६० दिवसांत धरकावाकी रक्कम असा करणारासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटीयड्रोगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसिमंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील. प्राधिकृत अधिकारी ठिकाण : महाराष्ट्र आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

**punjab national bank**  
Punjab National Bank

ठाणे सक्केल साखा, १ ला मजला, पीएलसी प्रमती टॉवर, सी-१, जी ब्लॉक, बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्स, बॉम्बे (पूर्व), मुंबई-४०००५१. दूर.: ०२२-२६४२७४८२, २६४२७४०४

परिशिष्ट IV (नियम-८(१)हा) कर्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नव्या खर्च नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि. सिक्युरिटीयड्रोगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफकोसिमंट ऑफ सिक्युरिटी इं